



# महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ७३ ]

शुक्रवार, डिसेंबर २१, २०१८/अग्रहायण ३०, शके १९४०

[पृष्ठ ६, किंमत : रुपये १८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

## भाग एक-अ—नागपूर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.), (ना. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. २३७.

जिल्हाधिकारी, यांजकडून

आदेश

क्रमांक जिकागों-जमीन-अकृ-कावि-७५५-२०१८.—

महाराष्ट्र जमीन अधिनियम, १९६६ याचे कलम ११३, पोट-कलम (१) आणि महाराष्ट्र जमीन महसूल व जमिनीच्या उपयोगाचे रूपांतर व अकृषिक आकारणी नियम, १९६६ याच्या नियम (१६) च्या उप नियम (३) अन्वये महाराष्ट्र शासन अधिनियम क्र. ५४/२०१७, दिनांक १-९-२०१७, शासन परिपत्रक क्र. एनएपी-२०१५-प्र.क्र.४७-टी-१, दिनांक ५ फेब्रुवारी, २०१८ महाराष्ट्र जमीन अधिनियम, १९६६ चे कलम ४७ अ, ११३ व ११४ ला केलेली दुरुस्ती अन्वये तसेच महाराष्ट्र शासन अधिसूचना क्र. पी.डब्ल्यू.आर १०९९-प्र.क्र. ३५ (अ)-ल-५, दिनांक २१ एप्रिल, १९९९ अन्वये दिलेल्या अधिकारानुसार खालील अनुसूचीच्या स्तंभ (१) मध्ये नमूद केलेल्या नागरी क्षेत्रातील स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या प्रत्येक गटातील स्तंभ (३) मध्ये नमूद केलेले भूमापन क्रमांक समाविष्ट असलेल्या अकृषिक जमिनीच्या अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये नमूद केलेले भूमापन क्रमांक समाविष्ट असलेल्या अकृषिक जमिनीच्या अनुसूचीच्या स्तंभ (४) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दर चौरस मीटरचा अकृषिक आकारणीचा प्रमाणदर उक्त नियम, १६ याच्या पोट-नियम (६) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे वरील अनुसूचीच्या स्तंभ (१) मध्ये नमूद केलेल्या नागरी क्षेत्रातील निवासी इमारती, उद्योग, वाणिज्य यांच्या कारणासाठी व इतर कोणत्याही अकृषिक कारणासाठी वापरण्यात येत असलेल्या जमिनीच्या संबंधातील अकृषिक आकारणीचा प्रमाण दर याद्वारे गोंदिया जिल्ह्यात समाविष्ट गोरेगांव नगर पंचायत क्षेत्राचा अकृषिक आकारणीचा प्रमाण दर हा उक्त अधिनियमाचे कलम ११४ च्या उपबंधानुसार उक्त अनुसूचीचे स्तंभ (५), (६) आणि (७) यामध्ये दर्शविल्याप्रमाणे राहिल.

### अनुसूची

अ. क्र.	गट क्रमांक	गटात समाविष्ट असलेल्या शिट/भूमापन क्रमांक	सन २०११ चे निवासी औद्योगिक वाणिज्य बाजारमूल्य दर
(१)	(२)	(३)	(४) (५) (६) (७)

गोरेगाव	१	११०७, १०६५, ११०१/अ, ११०१/ब, ५१३, ४७७, ४७८, ५३०, ३८५, ४००, ३८८/अ, १०८४/१, १०८४/२, १०६६, ४३०/अ, ३८८/१, ३८८/६, ३८८/९, ३८८/८, ४७९, ४९८,	
---------	---	---	--

अनुसूची—चालू

(૧)	(૨)	(૩)	(૪)	(૫)	(૬)	(૭)
		<p>૪૯૭, ૪૩૪, ૪૩૮, ૫૨૫, ૧૦૫૯, ૧૦૬૪/અ, ૬૮૩, ૫૮૦,            ૧૦૮૧, ૧૦૭૬, ૧૦૮૬, ૧૦૮૩, ૫૦૭, ૧૦૬૭, ૫૦૨, ૧૦૭૩,            ૬૧૬, ૫૮૫, ૪૨૫, ૧૦૬૨, ૫૨૮, ૫૨૩, ૫૧૧, ૫૨૯, ૧૦૯૫,            ૬૦૪, ૧૦૯૧, ૫૦૪/અ, ૫૮૧, ૪૩૫, ૫૮૩, ૫૭૭/૨,            ૫૨૪, ૧૦૮૪, ૧૦૮૨, ૧૦૫૫, ૫૬૨, ૧૦૫૭, ૧૦૯૭, ૬૬૬/અ, ૮૫૦ પ્રતી            ૩૯૯/૧અ, ૫૦૬, ૬૭૧/૧૦, ૧૦૮૦, ૧૦૬૪/અ૨, ૬૮૪, ૩૯૯/૨, ચૌ. મી.            ૪૬૭/૧, ૩૮૮/૩, ૭૯૭, ૭૯૮/૧, ૭૯૨/૨, ૭૬૪/૧, ૬૦૮, ૫૮૬,            ૬૧૩, ૪૯૬, ૬૬૬/બ, ૧૦૯૮, ૧૦૯૯, ૪૨૭, ૪૩૭, ૧૧૦૦, ૪૦૩,            ૪૦૪, ૪૦૫, ૫૨૧, ૫૦૯, ૪૯૮, ૪૯૭, ૪૩૩/૧, ૪૩૮, ૧૦૫૯,            ૧૦૬૪/અ, ૬૮૩, ૫૮૦, ૧૦૮૧/૧, ૧૦૬૬/૧, ૧૦૭૫, ૧૦૭૪,            ૫૨૨, ૫૦૫, ૪૨૫, ૧૦૬૨, ૫૨૩, ૫૨૮, ૫૧૧/૧, ૧૦૯૫, ૬૦૪,            ૧૦૯૧/અ, ૫૦૪, ૫૮૧, ૪૩૫, ૫૮૩, ૫૨૪, ૧૦૫૭/૧, ૪૯૫,            ૬૧૫, ૬૮૨/૧, ૬૭૧, ૪૩૭, ૪૬૦/૫, ૪૬૦/૭, ૬૭૪,            ૫૮૫/૧, ૧૦૭૨, ૬૭૬, ૪૯૫/૧, ૪૫૮/૨, ૧૦૭૦, ૪૩૪/૧, ૪૦૪,            ૧૦૭૮, ૪૨૮, ૫૭૯, ૧૦૭૦/૨, ૧૦૮૧/૨, ૪૬૫, ૬૬૬/અ૨,            ૬૬૭, ૬૭૦, ૫૭૮/૧, ૫૭૮/૩, ૫૭૮/૨, ૫૮૧, ૬૮૨/૧,            ૩૮૮/૧, ૬૮૫, ૬૭૧/૧, ૫૬૨, ૪૩૧, ૪૩૨/૨, ૧૦૭૬, ૪૩૨,            ૧૦૫૪, ૫૮૪, ૪૦૧, ૬૬૭, ૬૧૫, ૪૦૩/૧, ૩૯૯/અ/૩, ૪૩૦/૩,            ૬૮૧, ૬૬૬/અ/૨, ૫૮૧, ૫૨૪, ૬૬૬/અ, ૧૦૬૮, ૪૨૯, ૬૭૬,            ૪૦૦, ૬૭૧/૪, ૬૭૧/૨, ૬૭૧/૩, ૬૭૧/૫, ૫૮૫/૧, ૧૦૫૪, ૬૭૪,            ૩૮૫, ૪૯૫, ૬૬૬,</p>				
ગોરેગાવ	૨	<p>૩૭૧, ૫૯૯, ૩૭૨, ૪૮૨, ૪૮૪, ૫૭૦, ૪૪૬/૧, ૪૫૪, ૩૮૩,            ૩૯૭, ૪૬૬/૨, ૪૯૨/૧૦, ૩૯૪/૧, ૩૯૪/૩, ૩૯૧, ૩૯૦, ૫૯૯,            ૫૧૪, ૧૧૩૮, ૫૦૦, ૧૦૫૮, ૫૧૬, ૧૧૩૨, ૧૧૦૪, ૧૧૦૬, ૫૯૧,            ૪૮૭/૨, ૪૬૦/૮, ૪૬૬/૧, ૪૬૫, ૪૮૭/૩, ૭૮૪, ૧૧૧૦, ૫૬૪/૨,            ૫૮૭/૨, ૧૦૩૨, ૫૭૬/૧, ૬૧૧, ૬૫૨, ૩૬૦, ૬૬૧/૧, ૫૬૫/૧,            ૫૩૭/૨, ૫૩૭/૧બ, ૫૩૭/૧ક, ૬૬૧/૩અ, ૭૬૫/૧અ/૫, ૩૯૬,            ૪૪૧, ૪૪૦, ૪૯૪/૨, ૩૭૪/૪, ૪૯૩, ૬૬૧/૫અ, ૫૩૪/૧, ૫૬૫,            ૫૮૭/૧, ૬૨૪, ૩૭૩, ૬૨૫, ૩૪૨, ૭૮૩/૨, ૪૯૧/૧, ૬૬૧/૨/અ/૨,            ૬૬૧/૧અ, ૧૦૧૧, ૧૦૧૨/૧અ, ૧૦૧૨/૧ક, ૩૪૩/બ, ૩૪૩/અ,            ૬૨૧/૧, ૬૨૩, ૩૪૮/અ, ૩૪૮/બ, ૪૪૨/૧, ૪૦૭, ૫૧૨/૧, ૬૬૩, ૭૫૦ ચૌ.મી.            ૧૦૦૪/૩, ૬૬૧/૨અ, ૬૬૧/૪, ૭૫૪/૧, ૭૫૪/૨બ, ૫૮૭, ૬૧૦,            ૬૧૨, ૬૦૯, ૪૬૪, ૪૬૨, ૧૧૩૮, ૫૦૦/૧, ૧૦૫૮, ૫૧૫/૧,            ૫૧૬, ૧૧૧૭, ૧૧૩૨, ૧૧૦૮, ૫૧૪/૨, ૫૭૩/૧૬, ૪૬૦/૨,            ૫૬૪/૧, ૫૭૩/૨૦, ૫૭૩/૧૨, ૫૭૩/૨૩, ૫૭૩/૧૪, ૫૬૪/૬,            ૫૭૩/૬, ૫૧૪/૧, ૪૮૩, ૫૭૩/૧, ૫૭૨, ૫૭૩/૧૧, ૫૩૪/૨,            ૪૫૫, ૫૭૩/૩, ૧૦૮૮, ૫૬૪/૬, ૫૧૪, ૫૭૩/૧૩, ૫૭૩/૭, ૪૯૨.</p>		૦.૪૨	૦.૬૩	૦.૮૪

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
		<p>६६१/५, ६५१/४, ६५१/३, ६६१/२, १०६९/अ, १०६९/ब, ४६०,          ५७३/२१, ४४७/३, ११२१, १०४३, ६४७, ४८३, ४९१/३, ४९४/२,          ४९३/३, ६६१/६, १११८, ११५५, ११५६, ५७३/२४, ५८७, १११३,          ११२२, १०१२, ११५६, ११२१, ११५४/अए, १०३४, ५१४/३, ११४७,          ११५३, ११५१, ५९४, ११४९, १०३१, १०४५, १०४४, १०४६,          ५१४/३ ब, ५३२/१, ११४६, ५९०, ४४७, ३४३, ६६१, ७७५,          ३९४/२, ३९४/४, ११५०, ११२०, १०३३, ५९३, ११२०, ६११,          ४४५/७, ५३२/अ, ५७३/२४, ५६४/४, ५१४, ५७३/४, ५७३/१०,          ४१६, ४१५, ४१४, ४१३, ६५४, ५५०, ५५६/२, १०२७, १०२६,          १०३९, १२२९, ११७९, ५५०, ११९५, ६२८, ६२०, ३५०/अ, ६५० प्रती          ३५०/ब, ३४९, ५५६/३, ७८१, ५४३/३, ३७५, ५५६/१, ५५६/१अ, चौ.मी.          ७७०, ६५७, ६९५, ५५७, १२२५, १०१८, १०२०, ९९६, १०२२,          १०१७, ९९३, १२३१, १०३६, ११९५, १०१८, १०००, ३५६,          ६९६, ७७१, ६५६, ९९३, १०२८, ९९२, १०२५, १०३८, १०३९,          १२२९, ७७०, ३५६, ९९३, ११९५, १०१८, ९९४, ११९२, १०२१,          १०३६, ९९४, ९९१, १०२४, १०१७, १२३१.</p>				
गोरेगाव	३					
	४	<p>५५८/८, १६, ५५८/२, ५५८/३, २८३, २३२, २२४/६, ५६०/२, ४८० प्रती          ५६०, २८४, ५५८/१, २३५, २७९, ५५८/१, ५५८/२, ५५८/३, चौ. मी.          ५८, २५०, ५५९/१, ५५८/२, ५७, ९२, ११५, १०४, १११/२,          ११४, ११६, १२१, ९३, १११/१, ११७, १३३, ११३, १०३,          १११/३, ५६०, ७६७, १३१, ११७, १३४, १४१, १२०, ५५९,          ५५८/१, १७३/१३, ५५८/२, ५५८/३, ५७, २८४, २३५, ७६७,          १३१, ११७, १३४, १४१, ११३, ११५, ५५८/१, १२४, १०३५,          ७३२, २३८, ४५९, ३२९/१/१, २३३, ४९९, ४५९, १०७९, ७८८/२,          ३८६, ५४०, ५४१, ७५१, ४३३, ५८२, ९८२, ५४४/१, ११६१.</p>	०.३२	०.४८	०.६४	
गोरेगाव	४					
	४	<p>५५८/८, १६, ५५८/२, ५५८/३, २८३, २३२, २२४/६, ५६०/२, ४८० प्रती          ५६०, २८४, ५५८/१, २३५, २७९, ५५८/१, ५५८/२, ५५८/३, चौ. मी.          ५८, २५०, ५५९/१, ५५८/२, ५७, ९२, ११५, १०४, १११/२,          ११४, ११६, १२१, ९३, १११/१, ११७, १३३, ११३, १०३,          १११/३, ५६०, ७६७, १३१, ११७, १३४, १४१, १२०, ५५९,          ५५८/१, १७३/१३, ५५८/२, ५५८/३, ५७, २८४, २३५, ७६७,          १३१, ११७, १३४, १४१, ११३, ११५, ५५८/१, १२४, १०३५,          ७३२, २३८, ४५९, ३२९/१/१, २३३, ४९९, ४५९, १०७९, ७८८/२,          ३८६, ५४०, ५४१, ७५१, ४३३, ५८२, ९८२, ५४४/१, ११६१.</p>	०.२४	०.३६	०.४८	

(१) हे नविन दर नागरी क्षेत्र अस्तीत्वात आल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

(२) उपरोक्त प्रमाण दर ५ वर्ष मुदतीपर्यंत अंमलात राहील.

(३) उपरोक्त प्रमाण दर १ ऑगस्ट, २०१६ पासून तर (३१ जुलै २०२१) या पाच वर्षांच्या हमी कालावधीसाठी नव्याने दर निश्चित करण्याची आवश्यकता नसल्यामुळे उक्त दरास याद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे.

(महाराष्ट्र जमीन महसूल जमिनीच्या उपभोगाचे रूपांतर व अकृषिक आकारणी) नियम, १९६९ यांचा नियम १६(५) आणि (७) पहा.

गोंदिया :  
दिनांक १८ डिसेंबर २०१८.

डॉ. कादंबरी बलकवडे,  
जिल्हाधिकारी,  
गोंदिया.

भाग १-अ (असा.), (ना. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. २३८.

## जिल्हाधिकारी, यांजकडून

## प्रकटन

क्रमांक जिकागों-जमीन-अकृ-कावि-७५६-२०१८.—

महाराष्ट्र जमीन अधिनियम, १९६६ याचे कलम ११३, पोट-कलम (१) आणि महाराष्ट्र जमीन महसूल व जमिनीच्या उपयोगाचे रूपांतर व अकृषिक आकारणी नियम, १९६६ याच्या नियम (१६) च्या उप नियम (३) अन्वये महाराष्ट्र शासन अधिनियम क्र. ५४/२०१७, दिनांक १-९-२०१७, शासन परिपत्रक क्र. एनएपी-२०१५-प्र.क्र.४७-टी-१, दिनांक ५ फेब्रुवारी, २०१८ महाराष्ट्र जमीन अधिनियम, १९६६ चे कलम ४७ अ, ११३ व ११४ ला केलेली दुरुस्ती अन्वये तसेच महाराष्ट्र शासन अधिसूचना क्र. पी.डब्ल्यू.आर १०९९-प्र.क्र. ३५ (अ)-ल-५, दिनांक २१ एप्रिल, १९९९ अन्वये दिलेल्या अधिकारानुसार खालील अनुसूचीच्या स्तंभ (१) मध्ये नमुद केलेल्या नागरी क्षेत्रातील स्तंभ (२) मध्ये नमुद केलेल्या प्रत्येक गटातील स्तंभ (३) मध्ये नमुद केलेले भूमापन क्रमांक समाविष्ट असलेल्या अकृषिक जमिनीच्या अनुसूचीच्या स्तंभ (४) व (८) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दर चौरस मीटरचा अकृषिक आकारणीचा प्रमाणदर उक्त नियम, १६ याच्या पोट-नियम (६) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे वरील अनुसूचीच्या स्तंभ (१) मध्ये नमुद केलेल्या नागरी क्षेत्रातील निवासी इमारती, उद्योग, वाणिज्य यांच्या कारणासाठी व इतर कोणत्याही अकृषिक कारणासाठी वापरण्यात येत असलेल्या जमिनीच्या संबंधातील अकृषिक आकारणीचा प्रमाण दर याद्वारे गोंदिया जिल्ह्यात समवीष्ट नगर परिषद, गोंदिया क्षेत्राचा अकृषिक आकारणीचा प्रमाण दर हा उक्त अधिनियमाचे कलम ११४ च्या उपबंधानुसार उक्त अनुसूचीचे स्तंभ (५), (६) (७) आणि (९), (१०) व (११) यामध्ये दर्शविल्याप्रमाणे राहिल.

## अनुसूची

अ. क्र.	गट क्रमांक	गटात समाविष्ट असलेल्या शिट/भूमापन क्रमांक	सन २००१ चे बाजारमूल्य दर	निवासी	औद्योगिक	वाणिज्य	सन २०११ चे बाजारमूल्य दर	निवासी	औद्योगिक	वाणिज्य
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)
गोंदिया	१	शिट क्रमांक १ ते ३२ मधील सर्व प्लॉट, ३७अ, ३७ब, ३७क, ३७ड, ३८अ, ३८ब, ३८क, ३८ड, ३९अ, ३९ब, ३९क, ३९ड, ४०अ, ४०ब, ४०क, ४०ड, ४१अ, ४१ब, ४१क, ४१ड, ४४अ, ४४ब, ४४क, ४४ड, ४५अ, ४५क, ४५ड, ४९क, ४९ड.	७२० प्रती चौ. मी.	०. ३६	०.५४	०.७२	२२०० प्रती चौ. मी.	१.१	१.६५	२.२
गोंदिया	२	शिट क्रमांक २, ४६ब, ४६ड, ४७अ, ४७क, ४८अ, ४८ब, ४८क, ४८ड, ५०क, ५०ड, ५१अ, ५१ड, ५२अ, ५२ब, ५२क, ५२ड, ५३क, ५५अ, ५५ब, ५५क, ५५ड, ५८अ, ५८ब, ५८क, ५९अ, ५९ब, ५९ड, ६०अ, ६०ब, ६०क, ७१अ.	१७५० प्रती चौ. मी.	०. ८७	१.३	१.७४	५००० प्रती चौ. मी.	२.५	३. ७५	५

## अनुसूची—चालू

अ. क्र.	गट क्रमांक	गटात समाविष्ट असलेल्या शिट/भूमापन क्रमांक	सन २००१ चे बाजारमूल्य दर	निवासी	औद्योगिक	वाणिज्य	सन २०११ चे बाजारमूल्य दर	निवासी	औद्योगिक	वाणिज्य
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)
गोंदिया	३	खसरा क्र. १९०, १९१, २४९ ते २५३, २५९ ते २६६, ३५७, ३६४, ३७७ ते ३९४, ३९६, ४०४ ते ४०७, ४०९ ते ४२३, ४४४ ते ४४८, ४६३ ते ४६७, ४७३ ते ४७५, ४७९, ४८०, ४८७, ४८८, ४९१, ४९२, ४९५, ४९६.	५३० प्रती चौ. मी.	०.२६	०.३९	०.५२	८०० प्रती चौ. मी.	०.४	०.६	०.८
गोंदिया	४	नझूल शिट क्र. ३ मधील ३३ड, ३४, ३४अ, ३४क, ३४ड, ३५अ, ३५ब, ३५ड, ४२अ, ४२क, ५४क, ५६अ, ५६ब, ५६क, ५६ड, ५७ड, ५९अ, ६२क, ६३अ, ६४अ, ६४ब, ६५अ, ६५ब, ६६अ, ६७अ, ६७ब, ६८अ, ६९अ, ६९ब, ६९ड, ७०अ, ७०ब, ७०क, ७२ब, ७२क, ७३ड, ७४अ, ७४क, ७४ड, ७५अ, ७५ब, ७५क, ७५ड, ७६अ, ७६क.	३७५ प्रती चौ. मी.	०.१९	०.२८	०.३८	१८०० प्रती चौ. मी.	०.९	१.३५	१.८
गोंदिया	५	३ ते ७, १८, १९, २८ ते ३०, ३८ ते ५१, ५४, ५६, ५७, ५९, ६० ते ६६, १००, ११८ ते १६३, १६७ ते १७७, १७९ ते १९५.	७०० प्रती चौ. मी.	०.३५	०.५२	०.७	१५०० प्रती चौ. मी.	०.७५	१.१२	१.५
गोंदिया	६	नंगपूरा मुर्सी खसरा क्र. ३१ ते ११७, १२३ ते १२८, १४१ ते १४४/१, १४६/१, १४७ ते १५३, १६१, १६२, १६५, १६६/१-२, १६७, १६८, १७३ ते १८०, १८४ ते १९८.	३७५ प्रती चौ. मी.	०.१९	०.२८	०.३८	८०० प्रती चौ. मी.	०.४	०.६	०.८
गोंदिया	७	कुडवा खसरा क्र. १४९ ते १५४, १६२ ते १६७, २२७ ते २३३, ४१४ ते ४३८, ४४६ ते ४५९, ४७९ ते ४८४, ५१६ ते ५६३, ५७२ ते ५७४, ६३३, ६४५ ते ६५३, ६५९ ते ६७१, ६९० ते ७३२, ७४०, ५५४.	३५० प्रती चौ. मी.	०.१७	०.२६	०.३४	७०० प्रती चौ. मी.	०.३५	०.५२	०.७

**अनुसूची—चालू**

अ. क्र.	गट क्रमांक	गटात समाविष्ट असलेल्या शिट/भूमापन क्रमांक	सन २००१ चे बाजारमूल्य दर	निवासी	औद्योगिक	वाणिज्य	सन २०११ चे बाजारमूल्य दर	निवासी	औद्योगिक	वाणिज्य
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)	(१०)	(११)
गोंदिया	८	कटंगीकला खसरा क्र. १ ते ३६२, ३६६, ३६७, ३६९ ते ४४५, ४४७ ते ८६७, २६१.	३४५ प्रती चौ. मी.	०.१७	०.२५	०.३४	१००० प्रती चौ. मी.	०.५	०.७५	१
गोंदिया	९	पिंडकेपार, खसरा क्र. २६४, २६६, १ ते २६५.	५५० प्रती चौ. मी.	०.२७	०.४	०.५४	६०० प्रती चौ. मी.	०.३	०.४५	०.६
गोंदिया	१०	गोंदिया खुर्द, खसरा क्र. २७० ते ३८४, ३८६ ते ४६१.	३७५ प्रती चौ. मी.	०.१९	०.२८	०.३८	८०० प्रती चौ. मी.	०.४	०.६	०.८

(१) हे नविन दर १ ऑगस्ट २००१ व २०११ पासून अंमलात येतील.

(२) उपरोक्त प्रमाण दर ५ वर्ष मुदतीपर्यंत अंमलात राहतील.

(३) उपरोक्त प्रमाण दर १ ऑगस्ट २००१ ते ३१ जुलै, २००६ पर्यंत अंमलात राहतील व दिनांक १ ऑगस्ट, २००६ पासून तर (३१ जुलै २०११) या पाच वर्षांच्या हमी कालावधीसाठी नव्याने दर निश्चित करण्याची आवश्यकता नसल्यामुळे उक्त दरास याद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे.

(४) दिनांक १ ऑगस्ट, २०११ पासून निश्चित केलेले प्रमाण दर (३१ जुलै २०१६) अंमलात राहतील. या पाच वर्षांच्या हमी कालावधीसाठी नव्याने दर निश्चित करण्याची आवश्यकता नसल्यामुळे उक्त दरास दिनांक १ ऑगस्ट, २०१६ ते ३१ जुलै, २०२१ पर्यंत याद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे.

(महाराष्ट्र जमीन महसूल जमिनीच्या उपभोगाचे रुपांतर व अकृषिक आकारणी) नियम, १९६९ यांचा नियम १६ (५) आणि (७) पहा.

गोंदिया :  
दिनांक १८ डिसेंबर, २०१८.

**डॉ. कादंबरी बलकवडे,**  
जिल्हाधिकारी,  
गोंदिया.